

व्याकरणिक विशेष : {रीती भूतकाळ}

क्रियाव्याप्तीद्वारे क्रियेची पूर्णता, अपूर्णता, प्रगती किंवा पुनरावृत्ती दर्शविली जाते. एखादी क्रिया भूतकाळात नेहमी घडली असेल किंवा भूतकाळातील क्रियेची पुनरावृत्ती संदर्भित होत असेल तर त्यासाठी रीती भूतकाळातील क्रियारूप वापरले जाते. उदाहरण : प्रमाण मराठीतील 'मी पूर्वी कामावर जायचो' या वाक्यातील 'जायचो' ह्या क्रियापदावरून भूतकाळातील कृतीची पुनरावृत्ती झाल्याची सूचना मिळते.

१.० व्याकरणिक विशेषाची नोंद

मराठीच्या बोलींमध्ये रीती भूतकाळ दर्शवण्यासाठी पाच प्रकारच्या पर्यायी रचना आढळल्या आहेत :

(१) [क्रियापद-त+(होत-सुसंवाद)]; (२) [क्रियापद-आयच्-सुसंवाद]; (३) [क्रियापद-स्वर.सुसंवाद ओ/उ/इ/ए/अ]; (४) [क्रियापद-त+जा-सुसंवाद]; (५) [क्रियापद-त+अस्-सुसंवाद]. सापडलेल्या पाचही प्रकारच्या संरचनांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.

१.१ पर्यायी रचना १ : [क्रियापद-त+होत-सुसंवाद]

रीती भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-त+होत-सुसंवाद] ही पर्यायी रचना राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळली.

१.१.१ उदाहरण (जि. रत्नागिरी, ता. दापोली, गाव पालगड, स्त्री३५, कुणबी, ४थी)

आमचे आइवडील भरपूर आमाला शिकवत होते

amče aiwəḍil bʰərpur amala šikwət hote

am-č-e aiwəḍil bʰərpur ama-la šikwə-t hot-e

we.EXCL-GEN-3PL parents much we.EXCL-ACC teach-IPFV be.PST-3PL

Our parents used to teach us a lot.

१.२ पर्यायी रचना २ : [क्रियापद-आयच्-सुसंवाद]

रीती भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-आयच्-सुसंवाद] ही रचना राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दिसून आली आहे.

१.२.१ उदाहरण (जि. सिंधुदुर्ग, ता. दोडामार्ग, गाव आयी, स्त्री३३, कुंभार, ९वी)

शाळेत मज्जा करायचो आमी

šəlet məjja kərayco ami

šəle-t məjja kər-ayc-o ami



We used to have fun at school.

१.३ पर्यायी रचना ३ : [क्रियापद-स्वर.सुसंवाद ओ/उ/इ/ए/अ]

रीती भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-स्वर.सुसंवाद ओ/उ/इ/ए/अ] ही पर्यायी रचना राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये आढळली. या पर्यायी रचनेच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :

जिल्हा	तालुका व गाव
चंद्रपूर	चंद्रपूर - चकनिंबाळा व दाताळा, राजुरा - कोष्टाळा, ब्रह्मपुरी - पांचवाव व तोरगाव (बुद्रुक)
गडचिरोली	गडचिरोली - खुर्सा व शिवणी, कोरची - बोरी व मोहगाव
गोंदिया	गोंदिया - टेमनी व तेढवा, सडक-अर्जुनी - डुग्गीपार व चिखली
भंडारा	भंडारा - धारगाव व मुजबी, तुमसर - लोभी
नागपूर	नागपूर - येरला, भिवापूर - सावरगाव, रामटेक - भोजापूर, नरखेड - उमरी व पांढरी
वर्धा	आष्टी - खडका, हिंगणघाट - अजंती व पोती, सेलू - वडगाव जंगली व झडशी
यवतमाळ	घाटंजी - खापरी व कुर्ली, नेर - कोलुरा व दगड धानोरा
अमरावती	अमरावती - सावडी व मलकापूर, वरूड - गाडेगाव, दर्यापूर - भांबोरा, जितापूर व भामोद
अकोला	अकोला - येवता
वाशिम	वाशिम - शिरपुटी, रिसोड - घोणसर, कारंजा - गिरडा
बुलढाणा	बुलढाणा - पळसखेड भट, जळगाव-जामोद - वडगाव पाटण व निमकराड, शेगाव - शिरजगाव (निळे) व पाडसूळ
नांदेड	नांदेड - पांगरी, किनवट - इस्लापूर, देगलूर - खानापूर
हिंगोली	कळमनुरी - मोरवड
औरंगाबाद	सोयगाव - घोसला
जळगाव	जळगाव - धामणगाव व वडली, जामनेर - वाकोद व वाघारी, रावेर - मांगलवाडी, चाळीसगाव - दहिवद, चोपडा - वैजापूर
धुळे	धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे
नंदुरबार	नंदुरबार - घोटाणे व धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा
नाशिक	मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.), सटाणा - दरेगाव, सुरगणा - काठीपाडा, त्र्यंबकेश्वर - गोलदरी, येवला - बोकटे
पालघर	वसई - कळंब व निर्मळ, डहाणू - बोर्डी व मुरबाड व पिंपळशेत, तलासरी - उधवा व गिरगाव, मोखाडा - दांडवळ व कारेगाव

रायगड	रोहा - चिंचवली
रत्नागिरी	रत्नागिरी - झाडगाव
सिंधुदुर्ग	मालवण - कट्टा, देऊळवाडा व दांडी, कुडाळ - मानगाव व कुडाळ, वेंगुर्ला - वेंगुर्ला, सावंतवाडी - कोलगाव व सातर्डे
कोल्हापूर	चंदगड - कोदाळी
सातारा	वाई - चिखली

१.३.१ उदाहरण (जि. नागपूर, ता. नागपूर, गाव येरला, पु७०, मांग (एस.सी), अशिक्षित)

कास्तकारीचे कामं करो पयले

kastəkaričē kamə kəro pəyle

kastəkari-č-e kam-ə kər-o pəyle

agriculture.OBL-GEN-3PL work-3PL do-PST.HAB.1SGM first

I used to do agricultural work earlier.

१.३.२ उदाहरण (जि. सिंधुदुर्ग, ता. मालवण, गाव कट्टा, स्त्री५०, भंडारी, ७वी)

तिनंय मैत्रणी असाच करू लपान रऊ

tinəy məitrəṇi əsac kəru ləpan rəu

tinə-y məitrəṇi əsa-c kər-u ləp-an rə-u

three-PRT friend.FPL thus-EMPH do-PST.HAB.1PL hide-CP stay-PST.HAB.1PL

We three friends used to hide earlier.

१.३.३ उदाहरण (जि. सुंधुदुर्ग, ता. कुडाळ, गाव कुडाळ, स्त्री४१, कुंभार, १०वी)

तो दररोज जाय अन्नं नदीच्या काटी लाकडं तोडीं दरो

to dərroj jay ənnə nədičə kaṭi lakḍə toḍi dərro

to dərroj ja-y ənnə nədi-č-a kaṭ-i lakḍə toḍ-i dərro

he everyday go-PST.HAB and river-GEN-OBL bank-LOC wood.3PL cut-PST.HAB everyday

He used to go at the bank of river and cut the woods.



१.३.४ उदाहरण (जि. जळगाव, ता. चोपडा, गाव वैजापूर, पु३९, राजपूत, ७वी)

यकस टाईम जेवन भेटे

yəkəs ʈaim jəwən bʰeʈe

yək-ə-s ʈaim jəwən bʰeʈ-e

one-OBL-EMPH time meal get-**PST.HAB**

We used to get food only once (in a day).

१.३.५ उदाहरण (जि. पालघर, ता. मोखाडा, गाव दांडवळ, स्त्री५०+, वारली, अशिक्षित)

आदी चांगला भरपूर पडं

adi caŋgla bʰərpur pəɖə

adi caŋgla bʰərpur pəɖ-ə

before good.3SGM much fall-**PST.HAB**

Earlier it used to rain a lot.

१.४ पर्यायी रचना ४ : [क्रियापद-त+जा-सुसंवाद]

रीती भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-त+जा-सुसंवाद] ही पर्यायी रचना राज्यातील फक्त ६ जिल्ह्यांमध्ये आढळली. या पर्यायी रचनेच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :

जिल्हा	तालुका व गाव
गडचिरोली	गडचिरोली - शिवणी
अमरावती	अमरावती - मलकापूर, दर्यापूर - जितापूर
अकोला	अकोला - येवता
वाशिम	वाशिम - शिरपुटी, कारंजा - गिरडा व दोनद (बुद्रुक)
बुलढाणा	बुलढाणा - पळसखेड भट, जळगाव-जामोद - वडगाव पाटण, शेगाव - पाडसूळ
जळगाव	चाळीसगाव - दहिवद

१.४.१ उदाहरण (जि. वाशिम, ता. कारंजा, दोनद बु., स्त्री३३, कुणबी-पाटील, १२वी)

आमच्या खेडेगावातनी भाजीपाला विकनारे येत जायेत त आमी त्यांच्याकडलं घेत जाओ

amčə kʰeɖegawatni bʰaʃipala wiknare yet jayet tə ami tyañčəkəɖlə gʰet jao



am-č-a k^hedegaw-a-tni b^haǰipala wik-nar-e ye-t **ja-yet** tə ami tyañ-č-a-kəḍ-l-ə g^he-
t ja-o

we.EXCL-GEN-OBL rural village-OBL-LOC vegetables sell-NMZL-3PL come-
IPFV GO-PST.HAB.3PL so we.EXCL they.OBL-GEN-OBL-LOC-PTPL-
3SGN take-**IPFV GO-PST.HAB.1PL**

Vegetable sellers used to come to our village and we used to buy vegetables from them.

१.५ पर्यायी रचना ५ : [क्रियापद-त+अस्-सुसंवाद]

रीती भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-त+अस्-सुसंवाद] ही रचना राज्यातील केवळ ५ जिल्ह्यांमध्ये सापडली. या पर्यायी रचनेच्या भौगोलिक आणि सामाजिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :

जिल्हा	तालुका व गाव
बुलढाणा	बुलढाणा - वरवंड
हिंगोली	कळमनुरी - बाभळी व मोरवड
नांदेड	नांदेड - लिंबगाव
परभणी	सोनपेठ - तिवठणा
कोल्हापूर	कागल - केनवडे (कुणबी-मराठा समाज)

१.५.१ उदाहरण (जि. परभणी, ता. सोनपेठ, गाव तिवठणा, पु२०, धनगर, बी.ए.)

एक टोपीवाला असा आपल्या गावातून टोप्या घेऊन विकायला जात असे

ek ṭopiwala əsa aplya gawatun ṭopya g^heun wikayla jat əse

ek ṭopiwala əsa aplya gaw-a-t-un ṭopya g^he-un wik-ayla ja-t əs-e

one cap seller thus.3SGM self.OBL village-OBL-LOC-ABL cap.PL take-CP
sell-NON.FIN go-IPFV be.**PST.HAB.3SG**

A cap seller used to go from his village to sell caps.

